

वस्त्रोद्योग धोरण २०११-२०१७ अंतर्गत
अनुसूचित जाती / जमाती व अल्पसंख्यांक समाजाच्या
अस्तित्वातील यंत्रमाग घटकाचे आधुनिकीकरणासाठी
१०% भांडवली अनुदान देण्याची योजना.

महाराष्ट्र शासन
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग,
शासन निर्णय क्रमांक धोरण-२०१२/प्र.क्र.१०/टेक्स-२
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
दिनांक : १५ मार्च, २०१२.

वाचा :- १. शासन निर्णय क्रमांक धोरण-२०११/प्र.क्र.३३५/टेक्स-२ दिनांक २ जानेवारी २०१२
२. वस्त्रोद्योग मंत्रालय, भारत सरकार, शा.नि.क्र.६/५/२०११-टीयुएफएस, दिनांक २८ एप्रिल, २०११.

प्रस्तावना :-

वरील संदर्भीय अनुक्रमांक १ येथील दिनांक २ जानेवारी, २०१२ च्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र राज्याचे नवीन वस्त्रोद्योग धोरण जाहिर करण्यात आले आहे. सदर धोरणातील बाब क्रमांक २(ड) मध्ये नमूद केल्याप्रमाणे अनुसूचित जाती /जमाती व अल्पसंख्यांक समाजाच्या यंत्रमाग घटकाच्या आधुनिकीकरणासाठी पात्र दीर्घ मुदती कर्जाचे १०% भांडवली अनुदान योजनेच्या अंमलबजावणी संदर्भातील सविस्तर शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

राज्यातील वस्त्रोद्योग धोरण २०११-२०१७ अंतर्गत अनुसूचित जाती /जमाती व अल्पसंख्यांकांच्या अस्तित्वातील यंत्रमाग घटकाच्या आधुनिकीकरणासाठी पात्र दीर्घ मुदती कर्जाचे १०% भांडवली अनुदान देण्याची नवीन योजना खालीलप्रमाणे सुरु करण्यास या आदेशान्वये शासन मान्यता देण्यात येत आहे.

१. अनुसूचित जाती /जमाती व अल्पसंख्यांक समाजाच्या अस्तित्वातील यंत्रमाग घटकाच्या आधुनिकीकरणासाठी पात्र दीर्घ मुदती कर्जाचे १०% भांडवली अनुदान

(अ) अनुसूचित जाती / जमाती व अल्पसंख्यांक समाजाच्या अस्तित्वातील यंत्रमाग घटकाचे आधुनिकीकरणाच्या प्रकल्पांना या आदेशामधील निकषाच्या पूर्ततेच्या अधिनतेने पात्र दीर्घ मुदती कर्जाच्या १०% भांडवली अनुदान देण्यात येईल.

"आधुनिकीकरण" याचा अर्थ केंद्र पुरस्कृत TUFSS अंतर्गत आधुनिकीकरणासाठी मान्य केलेले यंत्रमाग घटकाचे आधुनिकीकरणाचे प्रस्ताव.

"पात्र दीर्घ मुदती कर्ज" याचा अर्थ केंद्र पुरस्कृत TUFSS योजनेअंतर्गत व्याज अनुदानासाठी पात्र असलेले दीर्घ मुदती कर्ज.

२. १०% भांडवली योजनेसाठी पात्र प्रकल्प :-

(अ) अनुसूचित जातीचे प्रकल्प -

- i) अनुसूचित जातीचे खाजगी व सहकारी तत्वावरील प्रकल्प.
- ii) खाजगी प्रकल्प असल्यास प्रकल्पातील किमान ८०% भाग (share) अनुसूचित जातीच्या सभासदाचे असावेत.
- iii) प्रकल्प सहकारी तत्वावरील असल्यास प्रकल्पातील किमान ८०% सभासद अनुसूचित जातीचे असावेत.

(ब) अनुसूचित जमातीचे प्रकल्प -

- i) अनुसूचित जमातीचे खाजगी व सहकारी तत्वावरील प्रकल्प.
- ii) खाजगी प्रकल्प असल्यास प्रकल्पातील किमान ८०% भाग (share) अनुसूचित जमातीच्या सभासदाचे असावेत.
- iii) प्रकल्प सहकारी तत्वावरील असल्यास प्रकल्पातील किमान ८०% सभासद अनुसूचित जमातीचे असावेत.

(क) अल्पसंख्यांकांचे प्रकल्प -

- i) अल्पसंख्यांक समाजाचे खाजगी व सहकारी तत्वावरील प्रकल्प.
- ii) खाजगी प्रकल्प असल्यास प्रकल्पातील किमान ८०% भाग (share) अल्पसंख्यांक समाजाच्या सभासदाचे असावेत.
- iii) प्रकल्प सहकारी तत्वावरील असल्यास प्रकल्पातील किमान ८०% सभासद अल्पसंख्यांक समाजातील असावेत.

(ड) प्रस्तुत शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकास किंवा त्यानंतर दिनांक ३१ मार्च २०१७ पर्यंत केंद्र पुरस्कृत TUFs योजनेअंतर्गत मंजूर होणारे आणि वरील (अ), (ब) आणि (क) येथील निकष पूर्ण करणारे प्रकल्प. एका घटकाला वरील "अ" किंवा "ब" किंवा "क" यापैकी फक्त एका संवर्गातून अनुदान अनुज्ञेय होईल.

केंद्र पुरस्कृत TUFs योजनेअंतर्गत मंजूर होणारे प्रकल्प याचा अर्थ केंद्र पुरस्कृत TUFs योजनेअंतर्गत निश्चित केलेल्या समन्वयक वित्तीय संस्था/बँका किंवा त्यांनी स्वीकृत केलेल्या अन्य बँकांनी मंजूर केलेले प्रकल्प.

३. योजनेचा कालावधी :-

(अ) सदर शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून ते दि.३१/३/२०१७ पर्यंत.

केंद्र पुरस्कृत TUFs बंद झाल्यास किंवा इतर कोणत्याही वेळी मान्य केलेले दायित्व अबाधित ठेवून सदर योजनेचे पुनर्विलोकन करण्यात येईल.

४. १०% भांडवली अनुदानाची अनुज्ञेयता :-

(अ) यंत्रमाग घटकाच्या आधुनिकीकरणाचे प्रकल्प पूर्ण होऊन प्रकल्प उत्पादनाखाली आल्यानंतर.

५. प्रकल्प किंमत :-

(अ) प्रकल्पाच्या गुंतवणूकीसाठी कमाल मर्यादा राहणार नाही. तथापि केंद्र पुरस्कृत TUFs अंतर्गत व्याज योजनेसाठी ग्राह्य धरण्यात येणाऱ्या कर्जावर १०% भांडवली अनुदान देय होईल.

(ब) सदर अनुदान केंद्र पुरस्कृत TUFs अंतर्गत व्याज अनुदानासाठी पात्र असलेल्या मूळ प्रकल्प किंमतीमधील अनुज्ञेय गुंतवणूकीच्या मर्यादेत राहिल.

(क) मूळ प्रकल्प किंमतीमध्ये झालेल्या वाढीवर १०% भांडवली अनुदान अनुज्ञेय राहणार नाही.

(ड) सदर १०% भांडवली अनुदान सर्व स्रोतातून (केंद्र पुरस्कृत TUFs, उद्योग विभाग इत्यादि) मिळणाऱ्या सर्व सवलती तसेच राज्याच्या नवीन वस्त्रोद्योग धोरणांतर्गत मिळणाऱ्या व्याज सवलती व्यतिरिक्त राहिल.

६. योजनेचे ऑनलाईन संनियंत्रण

(अ) सदर योजनेचे ऑनलाईन संनियंत्रण करण्यासाठी राष्ट्रीय सूचना विज्ञान (N.I.C.) केंद्राकडून प्रोग्राम तयार करून घेण्यात येईल.

(ब) प्रकल्पाची माहिती व अनुज्ञेय व्याज सवलतीची मागणी या आदेशा सोबतच्या प्रपत्र 'अ' व 'ब' मध्ये समन्वयक संस्था/बँका संचालक, वस्त्रोद्योग यांचे मार्फत राज्य शासनास ऑनलाईन सादर करतील.

(क) ऑनलाईन माहिती भरण्यासाठी समन्वयक वित्तीय संस्था/ बँका/ स्वीकृत वित्तीय संस्था यांना User ID व Password उपलब्ध करून देण्यात येईल. या वित्तीय संस्था / बँका आणि स्वीकृत वित्तीय संस्था त्यांच्या विविध शाखांसाठी User ID व Password तयार करू शकतील.

७. योजनेच्या अंमलबजावणीसाठी समन्वयक बँका/वित्तीय संस्था/कर्ज पुरवठा करणाऱ्या संलग्न (Co-opted) वित्तीय संस्था :-

केंद्र पुरस्कृत TUFs योजनेमध्ये काही वित्तीय संस्था / बँका यांना समन्वयक संस्था/ बँका म्हणून निश्चित करण्यात आले आहेत. या समन्वयक वित्तीय संस्था / बँकांनी इतर काही वित्तीय संस्था/ बँकांना संलग्न करून घेतले आहे. तसेच सदर समन्वयक संस्था / बँका यांना यापुढेही अन्य वित्तीय संस्था / बँका यांना संलग्न करून घेण्याची मुभा आहे. त्याचप्रमाणे राज्य योजनेतही या वित्तीय संस्था / बँका काम पाहतील. सदर संस्था देय भांडवली अनुदानाचे प्रस्ताव संबंधीत समन्वयक संस्था संचालक वस्त्रोद्योग, महाराष्ट्र शासन यांना ऑनलाईन सादर करतील. निधी वितरणासाठी संचालक, वस्त्रोद्योग प्रस्ताव शासनास सादर करतील.

८. समन्वयक वित्तीय संस्था / बँकांची जबाबदारी

(अ) प्रकल्पाविषयीची माहिती या आदेशा सोबतच्या प्रपत्र 'अ' मध्ये संचालकांमार्फत शासनास ऑनलाईन सादर करणे.

(ब) १०% भांडवली अनुदानाचे प्रस्ताव या आदेशा सोबतच्या प्रपत्र 'ब' मध्ये यापूर्वी शासनाने त्यांना दिलेल्या निधीचा हिशोब, वापराबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र तसेच खालील प्रमाणपत्रासह संचालकांमार्फत शासनास सादर करणे. समन्वयक वित्तीय संस्था/बँका अनुदानाचे प्रस्ताव थेट संचालक, वस्त्रोद्योग यांचेकडे सादर करतील. मात्र, संलग्न बँका, त्यांनी वित्त पुरवठा केलेल्या प्रकल्पाचे अनुदानाचे प्रस्ताव त्यांच्या समन्वयक वित्तीय संस्था/बँका यांचेमार्फत सादर करतील. (फॉर्म "अ" व "ब" मध्ये NIC च्या सल्ल्याने सुधारणा करण्यात येईल. सुधारीत फॉर्म शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात येईल.)

(i) प्रकल्पाने खरेदी केलेली यंत्रसामुग्री केंद्र पुरस्कृत TUFs योजनेअंतर्गत विहित केलेल्या यंत्रसामुग्री प्रमाणे असल्याबाबत तपासणी करून प्रमाणित करणे.

(ii) मागणी केलेल्या १०% भांडवली अनुदानासाठी विचारात घेतलेली गुंतवणूक केंद्र शासनाने TUFs योजनेअंतर्गत व्याज अनुदानासाठी मान्य केलेल्या कर्जा इतकीच असल्याचे प्रमाणित करणे.

(iii) प्रकल्प अस्तित्वातील यंत्रमाग घटकांच्या आधुनिकीकरणाचे असल्याचे व सदर योजनेसाठी अनुज्ञेय कालावधीमध्ये मंजूर केल्याचे प्रमाणित करणे.

(iv) प्रकल्पाच्या मूळ किंमतीमध्ये झालेली वाढ १०% भांडवली अनुदान योजनेसाठी विचारात घेण्यात आली नसल्याचे प्रमाणित करणे.

(क) या योजने अंतर्गत निधी वाटपासाठी प्रत्येक समन्वयक संस्था/बँकेच्या नोडल ब्रँचमध्ये एक स्वतंत्र खाते उघडणे. शासनाने सदर योजने अंतर्गत देय अनुदानाची वितरित केलेली रक्कम प्रथम या खात्यामध्ये जमा करणे. सदर रकमेतून संबंधित घटकांना देय असलेली **भांडवली अनुदानाची** रक्कम संबंधित घटकाच्या **दीर्घ मुदती** कर्ज खात्यावर **एकरकमी जमा/ समायोजित करणे**. सदर खात्यावर शिल्लक राहिलेल्या रकमेचा हिशोब ठेवणे. शिल्लक रकमेवर प्रचलित दराप्रमाणे व्याज जमा करणे आणि बँकेतील स्वतंत्र खात्यातील शिल्लक जमा रकमेवर देय होणाऱ्या व्याजाची रक्कम प्रत्येक तिमाहीस शासनाच्या एकत्रित निधीत जमा करणे. (लेखाशीर्ष संबंधित बँकांना स्वतंत्ररित्या कळविण्यात येईल.)

(ड) शासनाने या योजने अंतर्गत संबंधित घटकांना देय अनुदान वितरित करण्यासाठी नोडल बँक व वित्तीय संस्थांना वितरित केलेल्या रकमेचा वापर ते ज्या उद्देशासाठी देण्यात आले आहे, त्याच उद्देशासाठी करणे. (अन्य उद्देशासाठी वापर केल्यास शासनास १०% व्याजासह संपूर्ण रक्कम एकरकमी परत करावी लागेल.)

(इ) जर एखाद्या प्रकल्पाने एकापेक्षा अधिक वित्तीय संस्थाकडून कर्ज घेतले असेल तर, ज्या वित्तीय संस्थेने सर्वात जास्त कर्ज मंजूर केले आहे त्या संस्थेमार्फत अनुज्ञेय अनुदानाची मागणी सादर करणे आणि त्या प्रमाणेच अनुदान निश्चित करणे.

१. संचालक, वस्त्रोद्योग यांच्या जबाबदाऱ्या:-

(अ) प्रपत्र 'अ' मध्ये संबंधित समन्वयक बँक/वित्तीय संस्था माहिती सादर करते वेळेस प्रकल्प अहवालामध्ये दिलेल्या माहिती प्रमाणे घटक अनुसूचित जाती / जमाती / अल्पसंख्यांक समाजाचे आहेत किंवा कसे, याबाबतची माहिती सादर करेल. या माहितीची शहानिशा संबंधित प्रवर्तकाकडून जात पडताळणी प्रमाणपत्र प्राप्त करून तसे प्रमाणित करणे.

खाजगी प्रकल्प भागीदारी तत्वावरील असल्यास प्रकल्पातील ८०% भाग (share) अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती किंवा अल्पसंख्यांक समाजाच्या सभासदाचे असल्याबाबतची शहानिशा करून तसे प्रमाणित करणे.

(ब) प्रकल्प सहकारी तत्वावरील असल्यास त्या संस्थेमध्ये ८०% सभासद अनुक्रमे अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती किंवा अल्पसंख्यांक समाजाचे असल्याबाबतची पडताळणी संबंधीत संस्थेच्या निबंधकाकडून व संबंधीत विभागाकडून माहिती प्राप्त करून शहानिशा करून तसे प्रमाणित करेल.

(क) समन्वयक बँक/वित्तीय संस्था द्वारे प्रस्तुत योजनेअंतर्गत सादर केलेले भांडवली सवलतीचे प्रस्ताव शासन निर्णयातील तरतुदीनुसार असल्याचे व भांडवली अनुदानाची परिगणना बरोबर असल्याचे तपासून भांडवली अनुदानाचा परिपूर्ण प्रस्ताव राज्य शासनास ऑनलाईन सादर करणे.

१०. प्रकल्प प्रवर्तकाची जबाबदारी.

i) प्रकल्प अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती व अल्पसंख्याक समाज यापैकी ज्या जाती जमातीचे / समाजाचे खाजगी/सहकारी तत्वावरिल प्रकल्प आहे, त्याबाबतची माहिती वित्त पुरवठा करणा-या संस्थेस कर्जासाठी प्रकरण दाखल करतांना उपलब्ध करून देणे.

ii) खाजगी प्रकल्प असल्यास त्या प्रकल्पामधील किमान ८०% भाग अनुसूचित जाती / जमाती / अल्पसंख्याक समाजाच्या भागीदाराचे असल्याबाबत पुरावा सादर करून सिध्द करणे. व हे भाग धारक अनुसूचित जाती / जमाती / अल्पसंख्याक समाजाचे असल्याबाबत सिध्द करणे.

iii) सहकारी तत्वावरील प्रकल्पातील अनुसूचित जाती / जमाती / अल्पसंख्याक समाजाच्या ८०% सभासद त्यांनी दावा केल्यानुसार ते त्या जाती / जमाती / समाजाचे असल्याबद्दल सिध्द करणे. (अनुसूचित जाती / जमातीसाठी सक्षम प्राधिका-यांचे जात पडताळणी प्रमाण पत्र ग्राह्य धरण्यात येईल. अल्पसंख्याक समाजाच्या बाबतीत कोणता पुरावा ग्राह्य धरण्यात यावा याबाबत संबंधित विभागाच्या सल्ल्याने मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येतील.)

११. या योजनेअंतर्गत अनुसूचित जातीच्या खाजगी व सहकारी तत्वावरील प्रकल्पांना देय भांडवली अनुदानावरील खर्च सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, अनुसूचित जातीच्या खाजगी व सहकारी तत्वावरील प्रकल्पांना देय भांडवली अनुदानावरील खर्च आदिवासी विकास विभाग व अनुसूचित जातीच्या खाजगी व सहकारी तत्वावरील प्रकल्पांना देय भांडवली अनुदानावरील खर्च अल्पसंख्यांक विकास विभागाच्या मंजूर नियत व्ययातून वस्त्रोद्योग विभागास उपलब्ध करून देण्यात यावा. यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यासाठी महालेखापाल व राज्य शासनाच्या मान्यतेने नवीन लेखाशिर्ष उघडण्याची कार्यवाही वस्त्रोद्योग विभागामार्फत करण्यात येईल.

१२. सदर शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, आदिवासी विकास विभाग, अल्पसंख्यांक विकास, नियोजन व वित्त विभागाच्या सहमतीने वित्त विभागाचे अनौपचारिक संदर्भ क्रमांक ८१/२०१२/व्यय-२ दिनांक १.३.२०१२ अन्वये प्राप्त झालेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,

(र. मो. आडे)

महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव

प्रति-

मा.राज्यपाल यांचे सचिव.

मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.

मा. उपमुख्यमंत्री यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई.

सर्व मा.मंत्री / राज्यमंत्री (खाजगी सचिवामार्फत), मंत्रालय, मुंबई.

मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई.

सर्व अप्पर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव, मंत्रालय, मुंबई.

सर्व मंत्रालयीन विभाग.

महासंचालक, माहिती व प्रसिध्दी संचालनालय, मंत्रालय, मुंबई.

महालेखापाल, लेखा व अनुज्ञेयता, महाराष्ट्र-१, मुंबई.

महालेखापाल, लेखा परिक्षा, महाराष्ट्र-१, मुंबई.

महालेखापाल, लेखा व अनुज्ञेयता, महाराष्ट्र-२, नागपूर.

महालेखापाल, लेखा परिक्षा, महाराष्ट्र-२, नागपूर.

सर्व विभागीय आयुक्त.

सर्व जिल्हाधिकारी.

संचालक (वस्त्रोद्योग), वस्त्रोद्योग संचालनालय, नागपूर.

संचालक, समाज कल्याण, पुणे.

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक

आयुक्त, अल्पसंख्यांक विकास, मुंबई

सर्व उप सचिव/ अवर सचिव/ कार्यासन अधिकारी, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,

आदिवासी विकास विभाग, अल्पसंख्यांक विकास विभाग.

आयुक्त(वस्त्रोद्योग), वस्त्रोद्योग मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली.

सर्व जिल्हा उद्योग अधिकारी.

अध्यक्ष/मुख्य व्यवस्थापकीय संचालक, आय.डी.बी.आय. बँक, एस.आय.डी.बी.आय.बँक

व केंद्र पुरस्कृत TUF योजनेअंतर्गत सर्व नोडल बँक.

सर्व प्रादेशिक उप संचालकए वस्त्रोद्योग.

सर्व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था.

निवड नस्ती (टेक्स-२)

ANNEXURE - A

FORMAT FOR ONLINE SUBMISSION OF PRIMARY INFORMATION OF SC/ST/MINORITY'S PROJECT OF MODERNISATION OF EXISTING POWERLOOM UNITS UNDER 10% SUBSIDY SCHEME OF GOM.

1	Name and address of lending agencies	
2	IFSC Code	
3	MICR Code	
4	Name and address of the powerloom unit.	
*5	Whether SC/ST/Minority	
6	Whether private or cooperatives	
*7	If private, name and address of the owners/ partners with caste/ religion and number of holding shares.	
*8	If cooperative unit list of members with caste and religion.	
9	Total cost of the modernisation Project sanctioned under TUFS by GOI.	
10	Date of sanction of Term Loan	
11	Date of U.I.D. number.	
12	Term Loan sanctioned Rs.	
13	Debt - equity ratio.	
14	Rate of Interest of the loan.	
15	Term Loan eligible for Interest Subsidy under TUFS of GOI	
16	Term loan Account number of the unit.	

Note : 1. In case of sharing cases (consortium financing) the project cost may be indicated by the lending agency, which has sanctioned maximum amount of loan to the unit to avoid double counting. However, the amount sanctioned and amount disbursed may be indicated by each of the lending agency for the amount sanctioned and disbursed by them respectively.

2. Prescribed Certification under State Scheme to be enclosed.

Column to be filled by banks will be prescribed once online programme is ready.

* Column to be filled up on the basis of information submitted by the promoter at the time of submitting of the project to the bank. This will be verified by Director of Textile, Government of Maharashtra. (Para 8 of G.R.)

ANNEXURE - B

FORMAT FOR ONLINE APPLICATION FOR THE CLAIM OF 10% SUBSIDY FOR MODERNISATION OF EXISTING POWERLOOM UNITS BELONGS OF SC/ST AND MINORITY COMMUNITY UNDER 10% SUBSIDY SCHEME OF GOM.

1	Name and address of lending agencies	
2	IFSC Code	
3	MICR Code	
4	Name and address of the powerloom unit.	
*5	Whether SC/ST/Minority	
6	Whether private or cooperatives	
*7	If private, name and address of the owners/ partners with caste/ religion and number of holding shares.	
*8	If cooperative unit list of members with caste and religion.	
9	Total cost of the modernisation Project sanctioned under TUFSS by GOI.	
10	Date of sanction of Term Loan	
11	Date of U.I.D. number.	
12	Term Loan sanctioned Rs.	
13	Debt - equity ratio.	
14	Rate of Interest of the loan.	
15	Term Loan eligible for Interest Subsidy under TUFSS of GOI	
16	Term loan Account number of the unit.	
17	Date of completion of modernisation project	
18	Amount of capital subsidy due under GOM Scheme.	
19	Eligible term loan recommended by D.T.	

Note : 1. In case of sharing cases (consortium financing) the project cost may be indicated by the lending agency, which has sanctioned maximum amount of loan to the unit to avoid double counting. However, the amount sanctioned and amount disbursed may be indicated by each of the lending agency for the amount sanctioned and disbursed by them respectively.

2. Prescribed Certification under State Scheme to be enclosed.

Column to be filled by banks will be prescribed once online programme is ready.

* Column to be filled up on the basis of information submitted by the promoter at the time of submitting of the project to the bank. This will be verified by Director of Textile, Government of Maharashtra. (Para 8 of G.R.)

स.प.व व.वि./टेक्स-३

पृष्ठ १ ते २६५/प.वि.वरील केंद्र शासनाच्या TUFs योजनेबाबतच्या शासन निर्णयाची प्रत, पृष्ठ २६७ ते ३०३/प.वि. वरील मंत्रीमंडळ टिप्पणीची प्रत, पृष्ठ ३०७ ते ३०९/प.वि. वरील मंत्रीमंडळाच्या दिनांक २८ डिसेंबर २०११ च्या बैठकीचे इतिवृत आणि पृष्ठ ३११ ते ३१३/प.वि. वरील वस्त्रोद्योग धोरणाबाबतचा दिनांक २ जानेवारी २०१२ चा शासन निर्णय इत्यादिचे कृपया अवलोकन व्हावे.

२. विभागाने सुरुवातीला सादर केलेल्या मंत्रीमंडळ टिप्पणीमध्ये अल्पसंख्यांक समाजाच्या अस्तित्वातील खाजगी व सहकारी तत्वावरील यंत्रमाग घटकाच्या आधुनिकीकरणाचे प्रकल्प तयार करण्यासाठी व्यावसायिक संस्था / व्यक्ती यांना शासनामार्फत फी देण्याबाबतची नवीन योजना सुरु करण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. वस्त्रोद्योग धोरणाच्या संदर्भात शासनास शिफारस करण्याकरीता मा.मंत्री (वस्त्रोद्योग) यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या मंत्रीमंडळ उपसमितीनेही वरीलप्रमाणे शिफारस केलेली होती. मंत्रीमंडळ उप समितीने शिफारस केल्यानुसार वस्त्रोद्योग धोरणाच्या सुधारीत प्रस्तावाच्या अनुषंगाने मा.मुख्यमंत्री व मा.उपमुख्यमंत्री महोदयांच्या समोर सादरीकरण करण्यात आले, त्यावेळी मा. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महोदयांनी अल्पसंख्यांक समाजाच्या अस्तित्वातील यंत्रमाग घटकांच्या आधुनिकीकरणासाठी प्रस्तावित करण्यात आलेली १०% सबसिडीची योजना अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या अस्तित्वातील घटकासाठीही प्रस्तावित करण्यात यावी असे निर्देश दिले होते. त्यानुसार प्रस्ताव अंतिम टप्प्यात असतांना ही योजना अनुसूचित जाती, जमातीच्या अस्तित्वातील यंत्रमाग घटकांच्या आधुनिकीकरणासाठी लागू करण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. त्यामुळे सदर प्रस्ताव सर्व संबंधीत विभागामार्फत सादर करण्यात येत आहे.

३. सबब उपरोक्त दिनांक २ जानेवारी २०१२ च्या शासन निर्णयातील परिच्छेद २(ड) अंतर्गत १०% अनुदान देण्याची नवीन योजना सुरु करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतच्या आदेशाच्या प्रारुपाचा मसुदा पृष्ठ ते /प.वि. वर मान्यतेसाठी सादर केला आहे. त्यास अल्पसंख्यांक विकास विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि आदिवासी विकास विभाग यांनी सहमती दर्शवून नियोजन व वित्त विभागाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव पुढे पाठवावा अशी विनंती करण्यात येत आहे.

(र. मो. आडे)
अवर सचिव

उ.स.(श्री.गजबे)

प्र.स.(वस्त्रोद्योग)

प्र.स.(अल्पसंख्यांक विकास)

प्र.स.(सामाजिक न्याय)

प्र.स.(आदिवासी विकास)

प्र.स.(नियोजन)

प्र.स.(वित्त)

